EAST COAST RAILWAY SIGNAL & TELECOM WORK Tender Notice No. SNTCONBBSeOTEINRG-BYY

Dated : (9.10.2019

Name of Work : UTILITY SHIFTING

COAST RAILWAY.

Approximate Value (*) 11,95,71,368.00

EMD : 7,47,900.00. Cost of Tends

Dy. Chief Signal & Telecom Engli PR-60/CC/19-20 Bhul

Tender Notice
L.No. M/55/Coaching/Quick
watering/BJU/19-20/Tender, dt
41-0.19, For and on behalf of
president of India, DRM/M/9SEE
invites e-pen tender (E-Tenden
Notice no.CW-Sonpur-35-2019)

administration reserves the ri-postpone/modify or to cance tender any time without assi-any reasons. DEnHM, E.C. Rly., S PR/1420/SEE/MECH/T/19-20/44

WEST CENTRAL RAILWAY

datio d'etable opening, inforsesse au dation de la condigio del condigio del

19-20-W32-1-07, Date: 10-10-12;
19-20-W32-1-07, Date: 10-10-12

Sports: The Great Games 19



A WITALS

Liverpool Eye EPL Title as 'Barometer of Success'

Liverpool chief executive Peter Moore says a long-overdue Premi-er League title would sit alongside their Champions League triumph a a "barometer of success" for the club. Jurgen Klopp's side won a sixth Europaan Quin in June Jees cibxh. European Cupin i John was is shikh. European Cupin i John was than a month after they were pipped by Manchester City to the league resumes on Saturday with Liverpool eight points clear of City and Foundation was to be shown to

Jaffer Slams 'Unfit' Pitches in Vadodara

In Vadocdara

Domestic cricket stallwart and former India opener Wasim Jaffer on Tuesday slammed the 'unfit' pritche being used in Vadodara for triches being used in Vadodara for trothe to the Vadodara for the Vadodara, 'be Absolutely unfit pitches to play in 'List A' matches in Vadodara,' he worde. Later Jaffer, who is the highest-run scorer in Ranji Trophy, said that the pitch at the Motibaug ground was 'Close to heing dangerous. Two -three players were hit by ablall and nobody is scoring more than 150-160 runs. 'Untro turnament was (suppose) to start on 24th (September) but then there was rain for two weeks. So, I don't know why the Banoda Cricket. Accordation first of all took up the Said.

EURO 2020 QUALIFIERS The England versus Bulgaria match was twice paused because of racist abuse, on a night that brought up so many present problems in the game and society

The Ugly Side of the Beautiful Game

Miguel Delaney

Miguel Delaney

This was a night of grimly unprecedent ets cense in Sofia, which brought up so many present problems in the game and society, but may well prove a landmark for its future.

If the structure is the structure is the structure is the same and society, but may well prove a landmark for its future.

If the structure is the structure is the structure is seen accept, after England players — specifically Tyrone Milgarian Growd. There was enacted, after England players — specifically Tyrone Milgarian Growd. There was still be criticism for how that protocol was still be criticism for the unpleasant still be protocol was still be criticism for the unpleasant protocol be seen in the safetnizably may. That could be seen in the safetnizably may produced for Marcus Rachberg, loss Barkley, Rabeem Sterling and capital Harry Kane.

Barkley and Sterling got two each in a 60 winbut all of that - and the fact Englandance actually now a point from qualification for Euro 2021 – shit truelvout next to the wider this work was pround a forball match, in somany senses.

importance of the night.

This went way beyond a football match, in sommy senses.

In the sense of the proposed in a state of the sense of the sense



Rail Wheel Plant/Bela

@PARADIP PORT TRUST TENDER CALL NOTICE EM/IOHP-47/2019 ame of the work : "Providing

Name of the work: "Providing Assistance in Office-cum-Site works of IOHP for a period of one year". EMD Cost: S. 5,92,161/-. Last date & Time of submission: 0.3.11.2019 at 17:15 Hrs. Refer our website for details https://eprocure.gov.in/eprocure/app. Executive Engineer (M)
PPT/PR/39/2019-20. D.14.10.2019

PPT/PR/390/2019-20, Dt.14.10.2019

Quantity 1 No. 4 Nos. 2 Nos.

5 Nos.

3 Nos.

3 Nos.

1 No.

SOUTHERN RAILWAY

Web Offset Printing Machine
 Sheet-fed Offset Printing Machine

Paper Cutting Machine

Wire Stitching Machine

MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT EXPRESSION OF INTEREST

Plate Baking Oven
 In No.
 Ill Itsachic Cleaning Machine
 In No.
This office invites "Expression of Interest" (EoI) from interested agencies, for purchase of the above machinery. Details are available on https://sr.indianrailways.gov/in.

 Principal Chief Materials Manager

ROCUREMENT - Translation Bidders for followers Sealed tenders are invited from eligible Indian Bidders for followers Petronet MHB Limited (PMHBL) Pipeline in Karnataka State.

Due date for Did submission

pipeline.

our electronic lenders Website: https://www.tenderwizard.com/PMHHz

our electronic lenders Website: https://www.tenderwizard.com/PMHHz

ourrent Tenders'. Bidders are requested to note that all further corrigent

at, time extension, ore, with regard to these tenders; if y, shall be published on

bove stated website and not through press advertisement.

PSPCL Punjab State Power Corporation Limited

(Regd. Office : PSEB Head Office, The Mall, Patiala-147001) Corporate Identity Number U40109PB2010SGC033813 Website : www.pspcl.in Ider Enquiry No.: 236/P-2/EMP-W 11648 dt 10-10-19 & ID: 46400

EmD. 19,200-Date & time up to which tender shall be received: 19,11.19 & 11:00 AM Date & time of opening of tender: 19,11.19 & 11:30 AM Tender specification can only be downloaded from PSPCL websit https://pspclabcprocure.com/ & no hard copy of the same will be

te: In case any difficulty regarding uploading of the tender the prospecti-bidders are requested to get clarification from this office and or N e-procurement Technologies Ltd. Contact No.+91-(79)-4001686 40/38/18/21. It as low requested to get their digital signature well in tin so as to submit tenders through e-tendering only.

Work: Supply, Installation, Repair & Maintenance of VP rate Network) services & 20 Mbps leased line link at GGSST

Petronet MHB Limited
(A Joint Venture of IPPCL & ONGC)
Registered Office at Corporate Miller, 2nd Floor, Block-B, 3321, Thim
Vasanfh Nagar, Bangalore - 500 892, Tel. - 809-2228 2171 7228 2243
rs 1-91-909-2228 2242, CNRU85110K41989601082409

tokerated Piesas be in no doubt that the audition of the control o

Bulgaria Football Chief Resigns

Bulgaria's football union president resigned on Tues-day, a day after racist abuse marred a match against England in Soffa. The decision "resided from the ten-sion created over the past days, which is detrimental to Bulgarian football and the Bulgarian football union," the union said in a statement on its website.

halted twice after monkey noises and Nazi salutes from a section of the home support.

Bulgarian Federation Raided

(CIN: L23291DL1999PLC097614) NOTICE INVITING TENDER (OPEN DOMESTIC TENDER) Tables Gree I imited (IRI1 imites exacted bids under Single Stage Two Bid system from



The Department for International Development, JK Government, is proposing to select a potential Fund Platform Trustee and Fund Platform Manager for Development Capital Investments in India.

CESC.

Requires in Kolkata, Service Providers for

CALL CENTRE OPERATIONS

CESC website www.cesc.co.in Phone: +91 9903010747

SCHAEFFLER INDIA LIMITED SCHAEFFLER

Pune | October 14, 2019

Honeywell

Notice

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, October 25, 2019 at Honeywell Automation India Limited, 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune-411.013 inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results along with the Limited Review Report for the quarter-and halfyear ended September 30, 2019.

For Honeywell Automation India Limited

Place : Pune Date : October 16, 2019

ce : Pune Farah Irani
e : October 16, 2019 Company Secretary

Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013

Bill. Installanear Local Brown and Company Secretary (Website https://www.brownedic.com/secre

Department of Industries, Infrastructure, Investment & Commerce GOVERNMENT OF ANDHRA PRADESH
Request for Proposal from Consulting Agencies/Firms to provide Professional Services for Ease of Do
Business (EOB), Investment Promotion/ Policy Formulation, Export & Trade Promotion

Department of Industries, Government of Andhra Pradesh invites bids from Consulting Agencies/Firms to provide Professional Services for Ease of Doing Business (EODB) investment Promotion/Policy Formulation and Expandation Trade Promotion. The RFP can downloaded from the AP e Procurement porta

| https://tender.apeprocurement.gov.in. Int eProcurement.portal.as.per.the.schedule.i | terested Agencies are required to submit the | eir proposals online |
|--|--|----------------------|
| Schedule | | |
| RFP document available for download | From 6:00 PM, 16.10.2019 (Wednesday) | |
| Pre-Bid Meeting | At 2:00 PM, 23.10.19 (Wednesday) | Contact: K.Indi |
| | | |

| errocurement portar as per trie scriedule indicated below. | | | | | |
|--|--------------------------------------|----------------------|--|--|--|
| Schedule | | | | | |
| RFP document available for download | From 6:00 PM, 16.10.2019 (Wednesday) | | | | |
| | At 2:00 PM, 23.10.19 (Wednesday) | Contact: K.Indira De | | | |
| Last date and time for submission of bids | Before 3:00 PM, 15.11.2019 (Friday) | Jt. Director, I & | | | |
| | | | | | |

Ministry of Defence Chief Construction Engineer (R&D) South

Defence R&D Organisation

Post Box No. 1569, Akbar Road Secunderabad - 500 003
Telephone Nos. 040-27751842, 040- 27753662
Fax No. 040-27751405 and Email ID ccernds.drdo@nic.in

ISSUE OF E-TENDER

Chief Construction Engineer (R&D) South, Defence R&D Organization Post Box No. 1569, Alkar Road Secunderabad- 500 003, on behalf of President of India, invites e- tender in two cover system from reputed firms/contracts who have carried out the similar nature of works with the state/central govt, departments as per the prequalification criteria mentioned in the preface of the e-tender for the under mentioned work.

S. Name of Work

EMD (in Rs.)

Tender Cost

Estimated

| No | Numb of Work | | , (iii rioi) | (in R | 5.) | | Cost of v (Rs. in la | vork |
|----------|---------------------------------|---------------------------------|--------------------------|-------------------------------|--------|-----|-------------------------|------|
| 1. | PROVISION OF | | 1,28,00,000/- | Rs. 30 | | | 11800.00 |) |
| | COMPOSITE CML | in the form of | | in the form of | | | | |
| | INFRASTRUCTURE AND | | Bankers | DD in favour of CCE(R&D)S, | of | | | |
| | ALLIED SERVICES NON-IT | ched | que/FDR | | | | | |
| | FOR ESTABLISHMENT OF | | vour of | Secunderabad | | ıd | | |
| | DATA CENTER AT | | (R&D)S, | | | | | |
| | HYDERABAD. | Secu | inderabad | | | | | |
| 2. | Uploading of e-tender documents | 2019_DRI | | on 12.1 | 0.2019 | | | |
| <u> </u> | | | | 20 540 | F00 4 | | | _ |
| 3. | e-Tender ID | | | | | | | |
| 4. | Last date and time for | | 04.11.2019 upto 1500 Hrs | | | | | |
| | receipt of Tender docum | ents | | | | | | |
| 5. | Tender opening schedule | | | | | | | |
| (a) | PQ & Technical Bid (cove | er 2) Will be int of prequal | | 19 at 1530 hrs | | | | |
| (b) | Price bid opening (cover | | | timated after finalization | | | | |
| | | | | alification of firms | | | | |
| 6. | Period of completion | | | een) Months | | | | |
| 7. | Tender documents ca | n be | seen/down | oaded | from | CPP | portal | vide |
| ll | www.eprocure.gov.in | | | | | | | |

For further details /darifications regarding subject work please contact: Project Manager on Telephone No. 040-2775184/27758290. The tender is being upleaded with no financial commitment and issuing authority reserve the right to change/vary any part thereof at any stage or cancel the tender

process.
Any firm which has been banned for malpractices or poor performances or any other reason either by this organization or any other Govt, organization, need not bid as such bids are liable to be rejected as and when it comes to light.
This e-tender notice is also available on DRDO Website / CPP portal for quoting.

davp 10301/11/0089/1920

UEFA Opens Probe

UEFA has launched disciplinary proceedings against Bulgaria after racist chanting from their fans during their Euro 2020 qualifier deteatby England, the gov-erning body announced on Tuesday. In a statement, UEFA said that they were investigating racist beha-viour, the throwing of objects and the disruption of the national anthem after the match in Sofia had to be halted twice after monkey noises and Nazi callutes



d to 22 October 2019 and date of E-aucti



Fund Managers and/or Trustees with relevant experience are invited to apply. For further information, please email: RFPDFIDIndia@dfid.gov.uk

India's leading power utility is looking for service providers for managing 24x7 Call Centre Operations for its 33 lakh consumers in its 567 sq km licensed area in Kolkata.

Technical offers with particulars may please be sent within 02.11.2019 Further tender details at "Vendor" section of

legd. Office: Nariman Bhavan, 8th Floor, 227 Backbay Reclam Jariman Point, Mumbai - 400 021 • Ph.: +91 22 6681 4444 ax: +91 22 2202 7022 • Website: www.schaeffler.co.in NOTICE

For Schaeffler India Limited Sd/-Chirag K. Shukla Company Secretary

Honeywell Automation India Limited

The information contained in this Notice is also available on the website of the Company at https://www.honeywell.com/en-us/global/en-in/hail and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

देवळाली मतदारसंघात शिवसेनेपुढे बालेकिल्ला कायम राखण्याचे आव्हान

महायुतीचे उमेदवार योगेश घोलप यांची प्रतिष्ठा पणाला

ना शिक शहरातील देवळाली विधानसभा मतदारसंघ हा कायमच 'शिवसेनेचा बालेकिल्ला' म्हणून ओळखला जातो. देवळाली म्हणजे 'शिवसेना नेते बबनराव घोलप यांचा मतदारसंघ' अशी ओळख या मतदारसंघाची आहे. त्यामुळे येथून आजवर निर्विवादपणे शिवसेनेचा उमेदवार आजवर विजयी झाला आहे.



देवळाली बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. यंदादेखील ते भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार सध्या रिंगणात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत असली, तरी वंचित बहजन आघाडीही दोघांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अडीच प्रभाग आणि ६५ गावे मिळून तयार झालेल्या देवळाली मतदारसंघामध्ये मागील तीन दशकांपासून शिवसेनेच्या गळ्यात आमदारकीची माळ पडत आहे. मात्र, यावेळी वंचित बह्जन



शिवसेना

आघाडीने गौतम वाघ यांच्या रूपाने पाहणे महत्त्वाचे असणार आहे. उमेदवार दिल्याने दलित मते ही भाजपकडून नगरसेविका म्हणून निर्णायक ठरण्याची शक्यता निवड्न आलेल्या सरोज अहिरे या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी वर्तविली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यांचे प्रवर देशपांडे सेनेचे सिद्धांत मंडाले वडील बाबुलाल अहिरे हे आमदार हे निवडणूक रिंगणात म्हणून निवडून आल्याचा अहिरे आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या यांना उपयोग होणार का, हे येणारा नेतृत्वावर आणि वक्तव्यांवर काळच सांगू शकेल. शिवसेनेकडून नाशिककरांनी लोकसभेतदेखील आमदार योगेश घोलप शिवसेनेकडून पुन्हा मैदानात उतरले आहेत. विश्वास न दाखविल्याने ते काय करिष्मा दाखवतात हे सलग ३० वर्षे मतदारसंघात सत्ता असल्याने घोलप यांचा विजय निश्चित मानला जात आहे. देवळाली मतदारसंघात नाशिक साखर कारखाना आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यात येथे उमेदवारांना आजवर अपयश आल्याचे दिसून येते. देवळाली मतदारसंघ आजही शाश्वत विकासाच्या प्रतीक्षेत असन पर्यटन. शिक्षण आणि उद्योग प्रकल्प यांची येथील मतदारांना प्रतीक्षा आहे.

मतविभागणी होण्याची शक्यता कमीच

देवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे विविध पक्षांनी आलटून पालटून उभे केले आहेत. त्याचा लाभ आजवर केवळ घोलप यांनाच होत गेला, असे मागील ३० वर्षांमध्ये दिसून आले आहे.

🦫 असे बदलले देवळालीचे समीकरण

सर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा आजवर देवळाली मतदारसंघाचा प्रवास झाला आहे. १९७४ पर्यंत नाशिक – देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. मात्र, १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडण्कीत शिवसेनेचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रुपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले आहे. १९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे भिकचंद सदोंदे यांनी प्रथमच 'कमळ' फुलविले होते. १९९० साली युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले. आणि तेव्हापासून या मतदारसंघात 'धनुष्य' कायम घोलप कुटुंबीयांनीच हाती धरले आहे.

राष्ट्रवादी

पेण मतदारसघात पाटील विरुद्ध पाटील

प ण-पाली विधानसभा मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. परंत्, भाजपचे रविशेठ पाटील यांनी पेण-पाली विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर राजकीय मैदानात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही पेण-पाली विधानसभा मतदारसंघात दोनदा विजयी झालेले शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व भाजप-सेना महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्यातच आहे.

मागील निवडणकीत शेकापचे धैर्यशील पाटील यांना ६४ हजार, ७१६ मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे व




आताचे भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील यांना ६० हजार, ४९४ मते मिळाली होती. सन २०१४ मध्ये शेकापचे धैर्यशील पाटील यांनी द्सऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला होता. परत विजय मिळविण्याचा निर्धारच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. मात्र, २०१९च्या निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना हॅट्ट्रिक करून न देण्याचा निर्धार भाजप, शिवसेनेच्या यूतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मागील निवडणुकीत शिवसेना, भाजप, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे स्वतंत्र उमेदवार होते. त्यावेळी शेकापचे धैर्यशील पाटील यांनी ६४ हजार, ७१६ मते, तर



रविशेठ पाटील भाजप



सरकारवर जनता समाधान व्यक्त करीत असून पेण-पाली न्कत्याच झालेल्या आनंद जाधव लोकसभा निवडणुकीत भाजपचे रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण-पाली विधानसभा मतदारसंघात चांगलेच मताधिक्य मिळविले होते. महायुतीचे उमेदवार भाजपचे

रविशेठ पाटील यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात रंगल्याचे दिसत आहे. त्यातच काँग्रेस शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीत फूट पाडण्यात रविशेठ सध्या राज्यातील महायुतीच्या पाटील यशस्वी झाले असून काँग्रेसचे दिगाज नेते कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपचे प्रचार कार्य करताना दिसून येत आहेत. रविशेठ पाटील यांच्या सध्या सरळ स्वभावाचा फायदा त्यांना होईल, अशीही चर्चा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी

धैर्यशील पाटील

शेकाप

मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार

>> विरोधकाकडून भाजपचा प्रचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी १०० कोटींची मालमत्ता जाहीर केल्याने या मतदारसंघात मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, धर्माजी शेठ पाटील आदी नेते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपचे रविशेठ पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यरत आहेत. लोकसभेच्या वेळी महाआघाडीचे खासदार सुनील तटकरे यांचा प्रचार करणारे नगरसेवक दीपक गुरव निवृत्ती पाटील, तेजस्विनी मंगेश नेने आपल्या समर्थकांसह या वेळी 'कमळ' निशाणीचा प्रचार करताना दिसत आहेत.

कोलमडलेली अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी समस्या

राहल गांधी यांची सरकारवर टीका



वर्धा, दि. १५ (तभा वृत्तसेवा) : काँग्रेसचे खासदार राह्ल गांधी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत मंगळवारी केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. ''बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था या देशातील सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक शब्दही बोलत नाहीत. सत्तेत येताच मोदींनी गरिबांसाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या,'' असा आरोप राहल गांधी यांनी यावेळी केला.

ते म्हणाले, ''यूपीए सरकारने आणलेल्या मनरेगा योजनेमुळे गरिबांना मदत झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले. मात्र, भाजप आणि नरेंद्र मोदींनी या योजनेला विरोध केला. मोदी जर्स सत्तेत आले तशा त्यांनी गरिबांसाठी सुरू केलेल्या सर्व योजनांमध्ये बदल केला. जीएसटी लागू केल्याने एकापाठोपाठ एक उद्योग बंद होत गेले. त्यामुळे देशातील तरुण बेरोजगार होत आहे. देशातील युवक, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना यामुळे कोणताच मार्ग दिसत नाही,'' असे राह्ल गांधी यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, ''देश उभारणीचे काम शेतकरी, मजूर आणि तरुणांचे आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळेच मी त्यांच्याबद्दल बोलत असतो. देशात उद्योगपतींनाही स्थान द्यावे. पण याचा अर्थ असा नाही की सगळेच त्यांच्या हवाली करण्यात यावे,'' असे म्हणत त्यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. ''हे लोक तुमच्यात फूट पाडण्याचे काम करत आहेत. तुमचे पैसे चोरण्याचे काम करत आहेत,'' असा आरोपही त्यांनी

कोकणच्या विकासावर लक्ष केद्रित करू

■ मुख्यमंत्र्यांची ग्वाही ■ राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलीन



सिंधुद्र्ग, दि. १५ (तभा वत्तसेवा)ः ''कोकणच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रित करू. तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय फुलविण्यासाठी 'सी-वर्ल्ड'चे काम येत्या दोन वर्षांत सुरू करू,'' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री कणकवलीत झालेल्या सभेत बोलत होते. या वेळी नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. 'महाराष्ट्राची निवडणूक

जिंकण्यासाठी भाजपला राह्ल गांधी यांची मदतच होईल असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी

खा. नारायण राणे, नितेश

यावेळी लगावला.

राणे, निलेश राणे, भाजपचे सिंधुदर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, ''नितेश राणे हे राणेसाहेबांच्या शाळेत होते. त्यामूळे आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव आहे. नितेश राणे यांनी कोकणचे, सिंधुद्र्गचे प्रश्न विधानसभेत आक्रमकतेने मांडले. पण, आता त्यांना आमच्या शाळेतला संयम शिकवायचा आहे. आवश्यक तेथे आक्रमकता आणि आवश्यक तेथे संयम अशा मार्गाने कोकणाचे प्रश्न सोडवायचे आहेत, '' असे

कोकणच्या विकासाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, ''मुंबई-गोवा महामार्ग हा पर्यटनवाहिनी असणार आहे. महायुती

'नितेश राणेंना ७० टक्के मते मिळतील' ''ही निवडणूक आपण शांतपणे लढवली पाहिजे. प्रेमाने लढवली

पाहिजे. मला खात्री आहे, कणकवलीत ६५ ते ७० टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. चिथावणी देणाऱ्यांकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. जिंकणाऱ्यांनी मोठ्या मनाने वागायचे असते,'' असा कानमंत्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

'शिवाजीराव देशमुखांच्या अपमानाचा बदला घ्या' ''विधान परिषदेच्या सभापतीपदावरून मुदतीपूर्वी काढून शिवाजीराव देशमुख यांचा शरद पवारांनी अपमान केला होता. त्याचा बदला मतदारांनी घ्यावा,'' असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिराळा येथील सभेत केले. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव नाईक, गौरव नाईकवडी यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते.

सरकारने कोकणातल्या पहिल्या 'फाईव्ह स्टार' हॉटेलसाठी सिंधुदुर्गात जागा दिली. चिपी विमानतळावरून नियमित सेवा लवकरच सुरू होईल. आम्ही मागच्या पाच वर्षांत 'सी-वर्ल्ड' करू शकलो नाही, ही खंत आहे. राणेसाहेबांचा तो 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. येत्या दोन वर्षांत 'सी-वर्ल्ड'चे काम सुरू करू. हे पर्यटनाचे मॅग्नेट आहे. राणेसाहेबांचे 'डबल इंजिन' आता आमच्यासोबत आले आहे.''

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''आपले मंत्रिमंडळ पुन्हा स्थापन झाले की, मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेऊन जिल्ह्यातील सर्व गोष्टी मार्गी लावू. कोकणला येत्या पाच वर्षांत टॅंकरमूक्त करू. पिण्याचे पाणी देऊ. पायाभूत सविधांमध्ये पाच लाख कोटींची ग्तवणूक करू. एक कोटी युवकांना रोजगार देऊ. याचा मोठा वाटा सिंधुदुर्गाचा असेल,'' अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी

SCHAEFFLER INDIA LIMITED Regd. Office: Nariman Bhavan, 8th Floor, 227 Backbay Reclamation

SCHAEFFLER

Nariman Point, Mumbai - 400 021 • Ph.: +91 22 6681 4444 Fax: +91 22 2202 7022 • Website: www.schaeffler.co.in E-mail: investorsupport.in@schaeffler.com CIN: L29130MH1962PLC012340

NOTICE

scheduled to be held on Monday, the 21st day of October 2019 inter alia to conside and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2019.

The notice of the said meeting filed with Stock Exchanges is available on the Company's website at www.schaeffler.co.in and on the website of Stock Exchange: at www.bseindia.com and www.nseindia.com

For Schaeffler India Limited

Chirag K. Shukla

Company Secretary



Pune | October 14, 2019

CIN: L24100MH1986PLC039837 Read. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Baiai Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.**Tel:** 2282 2708; **Fax:** 2204 3969 Website: www.vinvlchemicals.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 12th November, 2019, to consider and take on record, inter alia, the Unaudited Financial Results (Provisional) for the quarter ended 30th September, 2019.

The information contained in this notice is also available on the Company's website www.vinylchemicals.com and also on the website of the BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com.

Place: Mumbai Date: 16/10/2019

P.C.Patel Secretary

for Vinyl Chemicals (India) Ltd.

मोदींनी सुशासनाची प्रक्रिया विचारपूर्वक अमलात आणली

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी)ः ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसहभाग, तंत्रज्ञान यांच्या मदतीने स्शासनाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणली असून याचे अनेक चांगले परिणाम दिसून येत आहेत,'' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी केले.

महाराष्ट्र भाजपतर्फे आयोजित केलेल्या बुद्धिवंतांच्या मेळाव्यात नड्डा बोलत होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, माध्यम विभागाचे राष्ट्रीय सहसंयोजक संजय मयुख, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आणि सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी, प्रवक्त्या श्वेता शालिनी

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वाढावा, यासाठी www.mygov. नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

आदी मान्यवर या वेळी उपस्थित

यावेळी नड्डा म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षाने 'स्शासन' ही संकल्पना अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली आहे आणि तितक्याच विचारपूर्वक राबविली आहे. गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नर्मदेचे पाणी साबरमती नदीत आणले गेले. या पाण्याचे वाटप शेतीला कसे करायचे, याचा अधिकार मोदीजींनी तेथील महिला मंडळांना दिला. लोकसहभागातून मोदीजींनी महिला मंडळांद्वारे नर्मदेच्या पाण्याचे अत्यंत योग्य

कार्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''मोदी हे कायमच सरकारी निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाला विविध पद्धतीने सहभागी करून घेण्याची गरज सातत्याने व्यक्त करीत असतात. असाच प्रयोग महाराष्ट्रात 'जलयुक्त शिवार' योजनेच्या अंमलबाजवणीतही लोकसहभाग महत्त्वाचा ठरला. भूगर्भातील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी 'जलयुक्त शिवार' योजनेची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारक पद्धतीने करण्यात आली. सामान्य माणसांनी या योजनेसाठी आपल्या जमिनीही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेचा सरकारी in नावाचे संकेतस्थळ स्रूरू केले आहे. सरकारला एखाद्या विषयाबाबत कोणताही सामान्य माणूस आपले मत कळवू शकतो. या पोर्टलद्वारे आपण आपली मते, सूचना थेट पंतप्रधांनांना कळवू शकतो. या पोर्टलवर केल्या गेलेल्या अनेक सूचनांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. अनेक जण या पोर्टलवर तक्रारी करतात. अनेकांच्या तक्रारी या पोर्टलच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सधन वर्गाला गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. या पद्धतीने वाटप केले, '' असे ते निर्णय प्रक्रियेतील सहभाग आवाहनाला एक कोटीहन अनेक

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रवासासाठी मिळणारी सवलत सोडावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनालाही सामान्य माणसांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. 'मन की बात'सारख्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेशी थेट संवाद साधणे सुरू केले आहे. या कार्यक्रमाचा मोठा परिणाम दिसून येतो आहे. लोक मोठ्या उत्साहाने आपापली मते पंतप्रधानांना कळवत आहेत. 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान सामान्य माणसाने व्यक्त केलेल्या मतांची, सूचनांची पंतप्रधान दखल घेतात. पंतप्रधानांनी



देशाशी संवाद साधण्यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केले जाणारे भाषण या एकमेव मार्गाचा वापर केला जात होता. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत बदलली. त्याचे अनेक चांगले परिणाम दिसले आहेत. तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करून 'आयुष्मान योजना' राबविण्यात आली आहे. याचा फायदा गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होतो आहे,'' असेही

कर्ज वसुली न्यायाधिकरण, पुणे वित्त मंत्रालय, भारत सरकार, पीएमटी कमर्शियल इमारत क्र. १, शंकरशेट रोड, स्वारगेट, पुणे - ४११ ००२. स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश

पुढील दि. ०५.१२.१९ नुली प्रक्रिया क्र.: २४७/२०१६ .. प्रमाणपत्र धारक

आंध्रा बँक, खारघर शाखा, नवी मुंबई

. **श्री. योगेश के. पाटेकर, मे. गिरिजा वेल्फेअर असोसिएशन** रो हाऊस क्र. जी-४, सेक्टर र खारघर, नवी मुंबई - ४१० २१० येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत **श्री. सबोध मधकर रामगडे**. ७०/७१. लक्ष्मी सदन. सेक्टर-१२. खारघर. नवी मंब ४१०२१० येथील निवासी, आणि **मे. गिरिजा वेल्फेअर असोसिएशन**, रो हाऊस क्र. जी-४,

सेक्टर २, खारघर, नवी मुंबई - ४१० २१० **येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत. श्री. नवीन कुमार जी. कुंजारू**, मु. पो. सदनिका क्र. ए-२६, चॅनेल रेसिडेन्सी, टक्का, जुने पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड - ४१० २०६, आणि एव्हरशाईन फामिकम लि., सी-२०६, कुकरेजा सेंटर, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४ येथे संचालक म्हणून

ज्याअर्थी तुम्ही प्रमाणपत्र कर्जदार मान. पीठासीन अधिकारी, डीआरटी, पुणे यांनी पारित केलेल्या ओ.ए. क्र. १२४/२०१५ मधील वसुली प्रमाणपत्र क्र. २४७/२०१६शी संबंधित रक्कम रु. १२,२८,७७४/- (रुपये बारा लाख अंड्रावीस हजार सातशे चौऱ्याहत्तर मात्र) आणि त्यावरील व्याजाचा भरणा करण्यास अयशस्वी ठरला आहात.

तम्हाला, पढील आदेशापर्यंत, निम्न उल्लेखित मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरण . करण्यापासून, दूर ठेवण्यापासून, तृतीय पक्ष हितसंबंध बनविण्यापासून, ताब्यात ठेवणे, शुल्क आकारणे किंवा व्यवहार करणे यापासून प्रतिबंधित आणि मनाई करण्यात येत आहे आणि जे सर्व व्यक्तींना अशा हस्तांतरण, दूर करणें, ताबा घेणे किंवा प्रभारित करणे यामधून फायदा घेण्यार मनाई करण्यात येत आहे

मालमत्तेची अनुसूची

सी.डी.एस.च्या मालकीच्या स्थावर मालमत्तेचा तपशील सदिनका क्र. ३०२, ३ रा मजला, लिलाताई पाटील अपार्टमेन्ट, प्लॉट क्र. १०८, सेक्टर २७,

वसुली अधिकारी - I, डीआरटी, पुणे

